

चार ग्रह एका रेषेत आल्याचा दुर्मीळ खगोलीय योग

व्हेवटर अंकेंडमीतर्फे आकाश दर्शनाचा उपक्रम संपन्न

विद्यार्थ्यांनी घेतला नाईट आउटचा आनंद

दुर्व्हीणीने ग्रह तात्यांचे निरीक्षण



अकोला : खगोलशास्त्राचा विकास आकाश निरीक्षणातून झाला आहे. तारकांपुजांची ओळख व त्यावर आधारित कालगणना आकाश निरीक्षणातून साध्य झाली आहे; तसेच आजच्या आधुनिक खगोलशास्त्र व अंतराळ विज्ञानाचा पाया आकाश निरीक्षण आहे. विद्यार्थ्यांमध्ये आकाश निरीक्षण विषयी गोडी निर्माण घावी या उद्देशाने व्हेवटर अंकेंडमी द्वारे 'लेट्स वॉच स्काय टुगोदर' हा अभिनव उपक्रम राखविण्यात आला. दि. २८ एप्रिलच्या रात्री तथा २९ एप्रिलच्या भल्या पहाटे विद्यार्थ्यांनी आकाश निरीक्षणाच्या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि सूर्यमालेतील चार ग्रहांचा दुर्मीळ एका रेषेत येण्याचा योग अनुभवला.

ज्येष्ठ खगोल तज्ज्वल विश्वभारतीचे संस्थापक प्रा. प्रभाकर दोड आणि बोचे सर तथा व्हेवटर अंकेंडमीचे अंकेंडमिक डायरेक्टर प्रा. सुहास उदापूरकर या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणजे लाभले होते. यावेळी व्हेवटर अंकेंडमीच्या संचालिका व्ही. अनुराधा, समव्यक्त प्रा. प्रशांत होळकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सूर्यमालेतील ग्रह सर्वांसाठीच कुतुहलाचा विषय राखिले आहे. आपल्याला दिसणारे आकाश जरी अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे. आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

आकाशात तीन ग्रहांचे एकरेषेत येणे दुर्मीळ नाही; मात्र एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात

अ । प ल य ।
अकाशांग गे तील शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि हे प्रमुख ग्रह एका रेषेत येणारे असून ही दुर्मीळ खगोलीय घटना तब्बल १०५५ वर्षांनी घडत असल्याचे प्रा. प्रभाकर दोड यांनी स्पष्ट केले.

प्रथम व्हेवटर अंकेंडमीचे तज्ज्वल संचालक प्रा. सुहास उदापूरकर यांनी आकाश निरीक्षणाच्या वैज्ञानिक मळतीचा परिचय विद्यार्थ्यांना



करून दिला. विद्यार्थ्यांना टेलिस्कोप निर्मितीचा इतिहास उलगडून सांगितला.

प्रा. दोड व प्रा. उदापूरकर यांनी आकाशातील ग्रहांची रंजक माहिती देवून बालकांच्या विज्ञानेला चालना दिली. त्यांनी विचारलेल्या शंकांचे समाधान करण्यात आले. दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे ४.३० ते ५.४५ दरम्यान विद्यार्थ्यांनी ग्रहमालेतील चार ग्रहांच्या संख्यांचा दुर्मीळ योग अनुभवला. सहज नजरेत येणारे ग्रह

विद्यार्थ्यांनी टेलिस्कोपच्या माध्यमातूनी यांवाढले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हेवटर अंकेंडमीचे समन्वयक प्रा. प्रशांत होळकर यांच्यासह व्हेवटर अंकेंडमीचे तज्ज्वल शिक्षकवृद्ध प्रा. सतीष पिंगा, प्रा. चेतन माहुलकर, प्रा. अमित सवाई, मीता इंग्ले, स्नेहल पाटील, लक्ष्मी बोंधा, सनी इंग्ले, अमेश घोडे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूक्ष्मसंचालन स्नेहल पाटील व व्ही. अनुराधा यांनी केले.



विविध नक्षत्र, तारे तथा ग्रहांवर प्रकाश टाकला; तसेच आकाश निरीक्षणाच्या वैज्ञानिक मळतीचा परिचय विद्यार्थ्यांना

प्रथम व्हेवटर अंकेंडमीचे तज्ज्वल संचालक प्रा. सुहास उदापूरकर यांनी आकाशांगेतील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आपल्याला दिसणारे आकाश जरी

अनंतव्यापी अवकाशाचा एक छोटासा

भाग असला तरी त्यामध्यातून आपणास आकाशातील विविध ग्रह

तथा तारकांपुजांची ओळख हात असेहे.

आकाशातील असंख्य तात्यांमध्ये

कुतुहलाचा विषय राखिले आहे.

आ